



मानसोपचार व व्यसनमुक्ती मधील नामांकित 'डॉ राहुल मोरे' M.B.B.S,D.P.M

मेंदू व मानसोपचार तज्ञ.

व्यसनमुक्ती तज्ञ.

लैंगिक समस्या तज्ञ.

२० वर्षे अविरत सेवा देणारे नामांकित व्यसनमुक्ती केंद्र - मनोतेज हॉस्पिटल

मानसोपचार ,व्यसनमुक्ती या उपचारामधील पश्चिम महाराष्ट्रात नावाजलेले मनोतेज हॉस्पिटल व व्यसनमुक्ती केंद्र,इस्लामपूर हे सर्वसामान्यांचे व जिव्हाळ्याचे हॉस्पिटल म्हणून परिचित आहे. केवळ वैद्यकीय सेवा हा दृष्टीकोन न ठेवता रुग्ण व त्यांचे नातेवाईक याच्याशी डॉ.राहुल मोरे आणि डॉ.सुजाता मोरे (मेंदू व मानसोपचार आणि व्यसनमुक्ती तज्ञ) यांनी एक प्रेमाचे नातेच जोडले आहे.सतत हसतमुख व सर्वांशी आपुलकीने संवाद साधणारे डॉ मोरे दापत्य यांना भेटूनच अनेक रुग्णांना दिलासा मिळतो.नैराश्य,मनोशाररीक आजार ,व्यसनमुक्ती,वैवाहिक कौन्सिलिंग,वैयक्तिक समुपदेशन या क्षेत्रात गेली २० वर्षे अद्यावत आरोग्यसेवा देणारी एक नामांकित संस्था अशी मनोतेज हॉस्पिटल ओळख बनली आहे.

एका सामान्य कुटुंबात जन्मलेले डॉ.राहुल मोरे यांचे शालेय शिक्षण इस्लामपूर मधील इस्लामपूर हायस्कूल मधून झाले.केवळ गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी शालेय स्तरावर सर्वच परीक्षांमध्ये विशेष प्राविण्यासह सर्वोत्कृष्ट क्रमांक मिळविला.पुढे महाविद्यालय शिक्षण पूर्ण केले. घरामध्ये वैद्यकीय पार्श्वभूमी नसताना १९९५ साली G.S.Medical College KEM Hospital Mumbai मध्ये एम.बी.बी.एस ची व D.P.M ची पदवी घेतली.आपला व्यवसाय हा मानवी भाव-भावनांशी संबधित असावा ,असा विचार करूनच वैद्यकीय क्षेत्रात पाउल टाकले.

मनोतेज हॉस्पिटल व व्यसनमुक्ती केंद्र,इस्लामपूर

२००० साली समाजामध्ये व्यासनाधीनता,अंधश्रद्धा,भानामती व मनोशाररिक समस्या यामध्ये गुरफटला होता,त्यावर उपचार हे ग्रामीण भागात उपलब्ध नव्हते. अशा पाशवभूमीवर डॉ. राहुल मोरे यांनी सन २२ मे २००० रोजी इस्लामपूर मध्ये मनोतेज हॉस्पिटल चा प्रारंभ केला आणि एक प्रकारे ग्रामीण भागातील रुग्णांना आशेचा किरण निर्माण केला.

इस्लामपूर सारख्या शहरी ग्रामीण भागामध्ये मध्ये ३० बेड चे सुसज्य व अद्यावत आंतररुग्ण विभाग व संगणीकृत बाह्यरुग्ण विभाग अशा सुविधा हॉस्पिटल मध्ये उपलब्ध करून दिल्या.आतापर्यंत बाह्यरुग्ण विभागात ३०००० रुग्णांची तपासणी व १५००० रुग्णांनी आंतररुग्ण विभागात उपचार घेतले आहेत यातून हजारो तरुणांना व्यसनापासून परावृत्त व मुक्त केले.

रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील ताणलेले संबंध आणि त्यातून घडलेले अनेक वाईट प्रसंग अनेकवेळा पाहायला मिळतात.उलट मनोतेज हॉस्पिटलमधील वातावरण हे एका कुटुंबाप्रमाणे असते.प्रत्येक रुग्णाला केवळ डॉक्टरच नव्हे तर सर्वच कर्मचारी ताई,मावशी,काका ,दादा या नावाने हाक मारून आपुलकीने विचारपूस करतात.

तरुण पिढी व्यसनाधीन झाली होती त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले होते,अशा रुग्णांना डॉ राहुल मोरे यांनी योग्य समुपदेशन व उपचार करून त्यांना नव्याने संसार उभा करण्यास एक आत्मविश्वास दिला. गुटखा,मावा,चरस,गांजा,या सारख्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या महाविध्यालयीन मुलांना डॉ राहुल मोरे यांनी योग्य मार्गदर्शन करून त्यांना परावर्त केले.

या सर्व उपक्रम,जबाबदारी,व्याप यामध्ये त्यांना ज्यांची मोलाची साथ मिळाली त्या त्याच्या सौभाग्यवती पत्नी डॉ सुजाता मोरे.त्या सुद्धा कोडोली मध्ये प्रेरणा हॉस्पिटल च्या माध्यामतून रुग्णाची सेवा करतात.

विविध पुरस्काराने सम्मानित,

वैद्यकीय क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याबादल डॉ.राहुल मोरे यांना विविध पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.वाळवा तालुका इजिनीअर असो. च्या वतीने 'समाज भूषण अवार्ड - २०१९',तसेच जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर यांच्या वतीने 'जायंट्स गौरव' २०१२ व 'जायंट्स पद्म' या पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.

सामाजिक कार्य :

गेली २० वर्षे अविरत सेवा करणारे डॉ.राहुल मोरे हॉस्पिटल व व्यसनमुक्ती केंद्राचा चा व्याप साभाळून सामाजिक कार्य तितक्याच जोमाने चालू आहे. समाजाने आपल्याला काय दिले यापेक्षा आपण समाजासाठी काय केले या उक्ती ने सर्वाना प्रेरित करून कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता अनेक सामाजिक उपक्रम हाती घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासली.३१ डिसेंबर ला सर्वाना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी “दारू नको दुध प्या”हा उपक्रम प्रत्येक वर्षी अनेक गावात राबवतात. संस्थे मार्फत मर्यादित कालावधी करता ‘वापरा व परत करा’या उपक्रमा मार्फत गरजू रुग्णांना व्हीलचेअर,कमोडचेअर,वाटरबेड,एअरबेड,कुबड्या,वाँकर,सक्शन मशीन इ.रुग्णोपयोगी साहित्य दिले जाते. वृद्ध लोकांना घराच्या घरी सेवा देउन (Home base Treatment from the Hospital) हे सामाजिक कार्य रुग्णानुबांध’ या संस्थेमार्फत ‘शेवटचा दिवस गोड व्हावा ’ हे ब्रीद ठेऊन काम करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला.अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रत्येक उपक्रमास हिरारीने भाग घेतात.२०१९ मध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्ती म्हणजे महापूर,या महापुराने सांगली कोल्हापूर जिल्हाला सर्वात जास्त नुकसान झाले. सामाजिक कर्तव्य म्हणून डॉ राहुल मोरे यांनी पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले. मतीमंद शाळेत जाऊन त्याच्यावर मोफत उपचार करतात.त्यांचे सामाजिक कार्य जेवढे सांगावे तेवढे थोडेच आहे.